

A UNIQUE CHALLENGE

Part 1: Recap (३ मिनट)

- इट्स माय लाइफ
- डेविड गोगिंग्स
- मी - स्वतः, इतर आणि माझे भविष्य



Part 2: ध्यान (५ मिनट)

P E A C E
B E G I N S
W I T H M E



Part 3: प्रयोगाची ओळख (२० मिनट)

आज आपल्याला एक मजेशीर प्रयोग करायचाय. कल्पना करा कि मी एका उच्च दर्जाच्या सिनेमा दिग्दर्शकाचा मी खास दोस्त आहे. तुम्हाला कोणत्या दिग्दर्शकाचे नाव माहिती आहे? रोहित शेट्टी- सिंम्बा सिनेमावाला? किंवा गलीबॉयचा दिग्दर्शक झोया अख्तर. आम्ही आता एक नवीन सिनेमा काढण्याच्या तयारीत आहोत आणि आम्हाला तुमची मदत हवी आहे. दिग्दर्शक थोडीशी गोंधळलेली आहे काही प्रसंग कसे प्रभावी करता येतील याबाबत. मी सांगितले मी आता काही हुशार मुलांना भेटणार आहे, ती आपल्याला नक्कीच मदत करतील. या सिनेमामध्ये काही प्रसंग आहेत आणि ते डायलॉग परिणामकारक होण्यासाठी तिला तुमची मदत हवी आहे. मागच्या सेशनप्रमाणे चार चार जणांचा ग्रुप करा. मी तुम्हाला त्या प्रसंगातील वाक्ये सांगतो. ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रसंगावर एका वाक्यामध्ये परिणामकारक डायलॉग तयार करायचा आहे. प्रत्येक प्रसंगावर डायलॉग नकारात्मक पण असू शकतो आणि सकारात्मक सुद्धा. तुम्हाला मी ग्रे कलरचा आणि ग्रीन कलरचा पेपर देणार आहे. ग्रे कलरवर एका ओळीचा नकारात्मक डायलॉग लिहायचा आहे आणि ग्रीन कलर वर एका ओळीचा सकारात्मक संवाद लिहायचा आहे.

सहा वेगवेगळे प्रसंग आहेत. त्या प्रत्येक प्रसंगावर नकारात्मक आणि सकारात्मक असा एक ओळीचा संवाद लिहायचा आहे.

- माझा चांगला मित्र (मी तरी तसे मानतो) माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल वॉर्ड बोलत होता आणि माझी टर उडवत होता.



- माझे पालक माझ्याबरोबर नीट वागत नाहीत.



➤ मी इतर जणांसारखा दिसायला एवढा देखणा नाही.



➤ दुर्दैवाने मला अपघात झालाय आणि त्यामध्ये माझा उजवा पाय गुढ्याच्या खाली काढून टाकावा लागणार आहे.



➤ लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी त्यासाठी खूप मेहेनत घेतो पण त्याचा मला खूप तणाव जाणवतो आणि भिती पण.



➤ मी (परिक्षेमध्ये) नापास झालो.



Part 4: निष्कर्ष (५ मिनट)



B. हातात पक्षी

त्याचे आयुष्य तुमच्या हातात आहे. तुला चांगले आयुष्य हवे आहे. ती आपल्या मनात सुरू होते. चला संदर्भ बरोबर सेट करू.



Part 5: ब्रेन टैटू (४ मिनिट)

